

शासकीय गोदामातील धान्य तुटीचे/ अपहारित
धान्याचे मूल्य निश्चित करून वसुल
करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण ४४१३/१३८१/प्र.क्र.४९२/नापु१६-ब

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०००३
तारीख: ३१ डिसेंबर २०१३

प्रस्तावना

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत करावयाच्या अन्नधान्यातील साठवणुकीतील तुटीच्या अथवा अपहारीत धान्याच्या वसुलीबाबत वेळोवेळी सुचना निर्गमित केलेल्या आहेत. मात्र अन्नधान्यातील तुट अथवा अन्नधान्याच्या अपहार प्रकरणी वसुलीच्या दराबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाहीत. अशा प्रकरणी दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यांसाठी वितरीत करावयाच्या धान्याच्या विक्री दरानुसार अथवा धान्याच्या बाजारभावानुसार वसुली करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अन्नधान्यातील साठवणुकीतील तुट अथवा अपहार प्रकरणी वसुलीच्या दरात एकसुत्रता असण्याच्या दृष्टीने अशाप्रकरणी वसुली कोणत्या दराने करावी याबाबत निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती

शासन निर्णय

त्यानुषंगाने आता निर्देश देण्यात येत आहेत की, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्याच्या साठवणुकीमधील तुट अथवा अन्नधान्याच्या अपहार प्रकरणी त्या त्या हंगामासाठी केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या Economic Cost नुसार रक्कम निर्धारित करून प्रत्यक्ष अपहार झाल्याच्या दिनांकापासून वसुली करण्याच्या दिनांकापर्यंत राष्ट्रीयकृत बँकेच्या त्या कालावधीकरीता असलेल्या व्याजाच्या दराने आकारणी करून तुटीच्या एकूण वसुलीची रक्कम निश्चित करून त्याप्रमाणे वसुली करावी

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०१०७१६२८०५१७०६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रमेश मु. मनाळे)
शासनाचे अवर सचिव

प्रत,

१. मा.मंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव

२. मा.राज्यमंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव
३. सचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
४. विभागीय आयुक्त सर्व.
५. नियंत्रक शिधावाटप मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्र मुंबई.
६. उपआयुक्त पुरवठा, सर्व.
७. जिल्हाधिकारी सर्व (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून).
८. जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व.
९. अन्नधान्य वितरण अधिकारी नागपूर, सोलापूर, पुणे
१०. वित्त विभाग (व्यय ४) मंत्रालय मुंबई.
११. सर्व सह सचिव/उपसचिव/अवर सचिव/कार्यासन अधिकारी अन्न, व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई.
१२. वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल, ८ वा मजला, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४००००९.
१३. उपसंचालक, नागरी पुरवठा, शासकीय कुटीर क्र.५, फ्री प्रेस जर्नल मार्ग, मुंबई २१.
१४. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचलनालय, मंत्रालय मुंबई (५ प्रती)
१५. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन मुंबई (१० प्रती)
१६. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची कार्यालये. (प्रत्येकी ५ प्रती)
१७. सर्व विधान परिषद व विधानसभा सदस्य
१८. निवड नस्ती नापु १६ ब.